


प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र,  
कर्जत—४१० २०१, जि. रायगड

जा.क.ससंसं/उद्यान/क.म./२०६८/२०२२

दिनांक : २७ SEP 2022

### जाहीर प्रसिद्धी (NOTICE)

प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथील उद्यानविद्या विभागातील निव्वळ कंत्राटी पाठ्यतीने १५.१०.२०२२ ते ३१.०३.२०२३ या कालावधीत शेतीविषयक विविध कामे करावयाची आहेत. उपरोक्त कामाचा अनुभव असलेल्या आणि काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कंत्राटदारांनी सोबत जोडलेल्या कामासाठी आपले दरपत्रक या कार्यालियास दिनांक १३.१०.२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. सोबत कामाच्या अटी व शर्ती आपल्या माहितीसाठी जोडण्यात आलेल्या आहेत.



सहयोगी संशोधन संचालक  
प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र,  
कर्जत—४१० २०१ जि. रायगड

प्रत : प्रसिद्धीसाठी

१. नोटीस बोर्ड, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड
२. मा. कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती/नगर परिषद कार्यालय, कर्जत, जि. रायगड यांना माहितीसाठी व योग्य प्रसिद्धीसाठी.
३. मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, कर्जत, जि. रायगड यांना माहितीसाठी व योग्य त्या प्रसिद्धीसाठी.
४. ग्रमपंचायत, हालीवली, किरवली यांना माहितीसाठी व योग्य प्रसिद्धीसाठी अग्रेषित.
५. विद्यापीठ संकेतस्थळ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.

प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथील उद्यानविद्या विभागांतर्गत ठेका पध्दतीने करावयाच्या कामाचे  
दरपत्रक

प्रति,

मा. सहयोगी संशोधन संचालक,  
प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र,  
कर्जत, जि. रायगड

विषय: प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथील उद्यानविद्या विभाग येथे कामे ठेका पध्दतीने  
करावयाच्या कामाचे दरपत्रक.

संदर्भ : जा.क्र.ससंसं/उद्यान/क.म./ २०२२, दिनांक :

वरील संदर्भित जाहीर प्रसिद्धी पत्रान्वये प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जत येथील उद्यानविद्या  
विभाग येथे कामे ठेका पध्दतीने करावयाच्या कामाचे दरपत्रक खालील प्रमाणे.

कामाचे तपशिल	२०२२-२३ या वर्षासाठी (१५.१०.२०२२ ते ३१.०३.२०२३ )
सोबतच्या यादीमध्ये नमुद केलेल्या कामासाठीचे दरपत्रक	एकूण रुपये ..... अक्षरी .....

मला सर्व अटी व शर्ती मान्य आहेत तरी माझे दरपत्रक मंजूर करावे ही विनंती.

सही : .....

नांव : .....

पत्ता : .....

## कंगाठी कामाच्या शर्ती व अटी खालील प्रमाणे

१. प्रक्षेत्रावरील कामे संबंधीत विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख विभागाच्या आवश्यकतेनुसार नेमून देतील त्याप्रमाणे करणे आवश्यक राहील.
२. कामाच्या देयकाची आदायगी महिना पुर्ण झाल्यावर केली जाईल. त्यासाठी देयक सादरकरतेवेळी विभाग प्रमुख/ प्रक्षेत्र अधिकारी यांचे काम वेळेत पुर्ण केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
३. निविष्टांचा पुरवठा या विभागामार्फत केला जाईल.
४. ठेकेदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड व बॅक खाते असणे आवश्यक आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांना कामाचे वेतन व त्याअनुष्यंगीक रक्कम संबंधीत कामगारांच्या बॅक खाती जमा करणे आवश्यक आहे.
५. ठेकेदाराने नेमलेल्या मजुरांना शासनाच्या किमान वेतन दरानुसार किमान वेतन दिले जाते असे प्रमाणित करणे आवश्यक आहे.
६. प्रक्षेत्रावरील मालमत्तेचे कामगारांकडून नुकसान झाल्यास ठेकेदारास जबाबदार धरले जाईल.
७. ठेक्यामध्ये असलेल्या मजूरांव्यतिरिक्त प्रक्षेत्रावर गरजेनुसार जादा मजूर विहीत कार्यपद्धती अवलंबून नेमण्याचा अधिकार संबंधित विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख यांना राहील.
८. ठेक्यातील मजूरांची किमान व कमाल वयोमर्यादा शासन निर्णयानुसार निश्चीत केलेली असावी.
९. याचिका क. १५९१/२०१८ संदर्भात मा. उच्च न्यायलय मुंबई यांच्या दिनांक १८ एप्रिल, २०१८ च्या निर्णयानुसार अंतरिम स्थगितीस अनुसरून परिच्छेद क. ५१ (ई) नुसार याचिकाकर्त्या मजूरांना ठेकेदाराने ठेक्यामध्ये सामावून घेणे आवश्यक आहे.
१०. ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कोणतेही उत्तरदायित्व शासनावर किंवा विद्यापीठ प्रशासनावर राहणार नाही.
११. ठेकेदार व्यक्तीस/संस्थेस उपरोक्त अटी व शर्ती मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
१२. ठेक्यासंबंधी इतर सर्व अधिकार विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांना/विद्यापीठ प्रशासनाला राहतील.

वरील शर्ती व अटी एकतर्फी नसून मला त्या मान्य आहेत.

## विभागात करावयाच्या कामाची यादी

सन २०२२-२०२३ (१५.१०.२०२२ ते ३१.०३.२०२३)

- १ आंबाशेंडा कलमे /चिकू कलमे /शोभीवंत कलमे तयार करणे व त्यासाठी प्लॉस्टिक पिशव्यांमध्ये माती आणि शेणुखत मिक्स करून भरणे तसेच कलम काढया काढण्यासाठी मदत करणे.
- २ नसरी ,कलमे, रोपे व शोभीवंत झाडांना पाणी देणे .
- ३ उद्यानविद्या विभागातील मातृवृक्षासाठी रिंग करणे व खते आणि औषध फवारणी करणे ..
- ४ मातृवृक्ष प्लॉटची साफसफाई करणे
- ५ नसरी मधील साफसफाई करणे.
- ६ कार्यालय परिसरातील सुशोभिकरण करणे,कटींग करणे व त्यातील गवत काढणे .
- ७ आंवा,काजू,जांभूळ,चिकू कलमांच्या पट्ट्या काढणे व आंतरमशागतीची कामे करणे .
- ८ मुख्य प्रवेशद्वारापासून ऑफीस पर्यंत रोडवरील दोन्ही बाजुस बॉर्डर लावणे.
- ९ विभागातील आंबा कलमे/रोपांवर,किटकनाशके/बुरशीनाशके इ.फवारणी करणे.
- १० कार्यालय परीसरात साफसफाई ठेवणे व त्याअनुषांगीक कामे करणे.
- ११ पानवेल लागवड करण्यासाठी प्लॉट तयार करणे. व लागवड करणे
- १२ ऐनवेळी सांगितलेली कामेवेळेत पुर्ण करणे.